

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनी त्यांच्या स्वउत्पन्नाच्या ३% निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: अपंग २०१५/प्र.क्र.१३७/ वित्त-३  
बांधकाम भवन, मईबान रोड,  
फोर्ट-१, मुंबई-४००००१.  
तारीख: २४ नोव्हेंबर, २०१५

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २००७/प्र.क्र.४८७१/वित्त-३, दि.०५ ऑक्टोबर, २०१२.
- २) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २००७/प्र.क्र.४८७१/वित्त-३, दि.२५ जून, २०१४.
- ३) शासन निर्णय क्रमांक: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. अपंग २०१५/प्र.क्र.५५/अ.क्र.२, दि.१८/११/२०१५.

प्रस्तावना -

महाराष्ट्र शासनाच्या सन २००१ मध्ये अस्तित्वात आलेल्या अपंग कल्याण कृती आराखड्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार विषयक उपाययोजना या सदराखालील अनुक्रमांक ६ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय योजना, केंद्र शासनाच्या योजना, दारिद्र निर्मुलन योजना या अंतर्गत किमान ३% लाभार्थी अपंग असातील, याबाबत उपाययोजना करण्यात येईल तसेच या कृती आराखड्यातील अनुक्रमांक ९ मधील सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण निधीपैकी ३% निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण व पुर्नवसनाकरीता राखून ठेवण्याबाबत कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

या अनुषंगाने दि. २९/७/२०१५ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मा.मुख्यमंत्री महोदयांनी “ स्थानिक स्वराज्य संस्थानी अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ३% निधीमधून अपंग हिताच्या कोणत्या योजना राबविण्यात याव्यात, याबाबत सामाजिक न्याय विभागाने संदर्भ करून नगर विकास व ग्राम विकास विभागास अवगत करावे ” असे निर्देश दिलेले होते , त्यास अनुसरून सामाजिक न्याय विभागाने प्रस्तावित योजना कळविल्या आहेत. अपंगाकरीता राखून ठेवलेला ३% निधीमधून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनी सामुहिक तथा वैयक्तिक लाभाच्या कोणत्या योजना घ्याव्यात याबाबत शासनाने सर्व जिल्हा परिषदांना आदेश देणे आवश्यक आहे.

शासन निर्णय -

जिल्हा परिषदांनी व पंचायत समित्यांनी सन २००१ च्या अपंग कल्याणकृती आराखड्यातील अनुक्रमांक ९ मधील सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण निधीपैकी ३% निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण व पुर्नवसनाकरीता राखून ठेवून खर्च करावा. याबाबत ग्रामविकास विभागाने दि. २५ जून, २०१४ व दि. २५/१०/२०१५ च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित केले आहेत. सदर निधी अपंग व्यक्तींच्या कल्याण व पुर्नवसनाकरीता खालील बाबींवर खर्च करण्याबाबत प्रस्तावित करण्यांत येत आहे.

अ) सामुहिक योजना:-

- १) अपंग पुनर्वसन केंद्र, थेरपी सेंटर्स सुरू करणे ( यामध्ये भौतिक उपचार तज्ञ, व्यवसाय उपचार तज्ञ, स्पीच थेरापीस्ट, बालविकास मानसशास्त्रज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असावा.)

- २) सार्वजनिक इमारती व ठिकाणी अपंगांसाठी अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करणे, जुन्या इमारतींचे ॲक्सेस ऑडीट करून जुन्या इमारतींमध्ये सुविधा निर्माण करणे. यामध्ये रॅम्स, रेलिंग, टॉयलेट-बाथरूम, पाण्याची व्यवस्था, लिफ्टस, लोकेशन बोर्ड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे.
- ३) अपंग महिला बचत गटांना सहाय्यक अनुदान देणे. यामध्ये अपंग महिलांबरोबरच मतिमंदाचे पालक असणाऱ्या महिलांचा देखील समावेश असावा.
- ४) अपंगांच्या स्वयंसहाय्यता गटांना अनुदान देणे.
- ५) अपंग उद्योगजता व कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे.
- ६) अपंग व्यक्तींकरिता क्रीडा प्रबोधिनी स्थापन करणे व क्रिडा संचालनायाच्या मान्यतेने क्रिडा स्पर्धांचे आयोजन करणे.
- ७) करमणुक केंद्रे, उद्याने (सेन्सरी गार्डन) यामध्ये अपंग व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणे.
- ८) सुलभ स्वच्छतागृहे व सुलभ स्नानगृहामध्ये अपंग व्यक्तींसाठी योग्य ते फेरबदल करणे अथवा अपंगांसाठी सोयीस्कर सुलभ शौचालय व स्नानगृहे बांधणे.
- ९) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयामध्ये तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्णबधीरांसाठी OAE (OTO ACOUSTIC EMISSION) / बेरा (BRAIN STEM EVOKED RESPONSE AUDIOMETRY) / PURE TONE AUDIOMETRY चिकित्सेची सुविधा निर्माण करणे.
- १०) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयामार्फत तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत अपंगत्व प्रतिबंधाकरीता रुबेला लसीकरण करणे व जनजागृती करणे.
- ११) मतिमंदासाठी कायमस्वरूपी औषधोपचारांची गरज आहे त्यांना मोफत औषध पुरविणे.
- १२) कुष्ठरुग्णांसाठी औषधे/ ड्रेसिंग तसेच सहाय्यभूत साधने व सर्जिकल अप्लायसेंस पुरविणे.
- १३) सर्व प्रवर्गांच्या अतितीव्र अपंगत्व असेलल्या व्यक्तींसाठी तात्पुरत्या अथवा कायमस्वरूपाच्या निवारा गृहाला सहाय्यक अनुदान देणे.
- १४) अपंग प्रतिबंधात्मक, लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेविकांस प्रशिक्षण देणे.
- १५) लवकर निदान त्वरीत उपचाराच्या दृष्टीने अपंगांच्या पुर्व प्राथमिक शिक्षणाची (अर्ली डिटेक्शन सेंटर) सुविधा पुरविणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे.
- १६) अपंग व्यक्तींना समुपदेशन तसेच सल्लामसलत करणाऱ्या केंद्रांना सहाय्यक अनुदान देणे.
- १७) अपंग व्यक्तीने अथवा अपंगांच्या संस्थानी तयार केलेल्या वस्तुंची विक्री करण्याकरीता मध्यवर्ती विक्रीकेंद्राची स्थापना करणे. (नवी मुंबई अथवा दिल्ली महानगरपालिकेच्या धर्तीवर सर्व महानगरपालिकांनी तसेच मोठ्या नगरपालिकांनी हब तयार करावेत)
- १८) मतिमंद मुलांच्या पालक संघांना/संघटनांना सहाय्यक अनुदान देणे.

- १९) मतिमंदासाठी तात्पुरते केअर सेंटर्स/डे केअर सेंटर्स यांची स्थापना करणे.
- २०) अपंगासाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करणे.
- २१) महानगरपालिका/ नगरपालिकांच्या विकास आराखड्यामध्ये अपंगांसाठी घरकुल व व्यवसायासाठीच्या जागांचा समावेश करून अपंगाच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेस अर्थसहाय्य देणे.
- २२) अपंग मुले तसेच अपंग व्यक्तींच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कला अॅकेडमी सुरू करणे.
- २३) अपंगत्व प्रतिबंधात्मक पुर्वसन व सोयी सुविधांबाबत प्रचार , प्रसिध्दी व जनजागृती करणे.

**ब) वैयक्तिक लाभाच्या योजना :-**

- १) अपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरीता अर्थसहाय्य देणे.
- १ अ) अंध व्यक्तींसाठी :-** मोबाईल फोन,लॅपटॉप/संगणक ( जॉस सॉफ्टवेअर ),बेल नोट वेअर,Communication equipment Braille attachment telephone,adapeted walkers, ब्रेल लेखन साहित्य,ब्रेल टाईपरायटर,टॉकींग टाईपरायटर,लार्ज प्रिंट बुक,अल्पदृष्टी अपंगत्वावर मात करणेसाठी digital magnifiers इत्यादी सहाय्यभूत साधने व उपकरणांकरीता अर्थसहाय्य करणे.
- १ ब) कर्णबधीर व्यक्तींसाठी:-** विविध प्रकारची वैयक्तिक श्रवणयंत्रे ( बीटीईसह ) शैक्षणिक संच,संवेदन उपकरणे,संगणकासाठीचे सहाय्यभूत उपकरणे.
- १ क) अस्थिव्यंग व्यक्तींसाठी :-** कॅलीपर्स,व्हीलचेअर,तीनचाकी सायकल, स्वयंचलित तीन चाकी सायकल,कुबडया,कृत्रीम अवयव, प्रोस्थोटिक अँड डिव्हायसेस,वॉकर,सर्जिकल फुटवेअर,स्प्लीट्स,मोबालिटी एड्स, कमोड चेअर्स,कमोड स्टुल,स्पायनल अँड नील वॉकी ब्रेस,डिव्हायसेस फॉर डेली लिव्हिंग इत्यादी.
- १ ड) मतिमंद व्यक्तींसाठी :-** मतिमंदासाठी शैक्षणिक साहित्य संच ( MR kits ),बुद्धीमत्ता चाचणी संच,सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधने.
- १ इ) बहुविकलांग व्यक्तीसाठी :-** संबंधित क्षेत्रातील तज्ञाने शिफारस केलेली सुयोग्य सहाय्यभूत साधने व उपकरणे,सी.पी.वेअर,स्वयंचलित सायकल व खुर्ची,संगणक वापरण्यासाठीची सहाय्यभूत उपकरणे.
- १ फ) कुष्ठरोग मुक्त अपंग व्यक्ती:-** कुष्ठरोगमुक्त अपंगांसाठी कुत्रिम अवयव व साधने,सर्जिकल अँड करेक्टीव्ह फूटवेअर्स,सर्जिकल अप्लॉसेंस,मोबालिटी एड इत्यादी.
- २) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे ( व्हेन्डींग स्टॉल/पिठ गिरणी/शिलाई मशीन/मिर्ची कांडप मशीन/फूड प्रोसेसिंग युनिट/झेरोक्स मशीन इत्यादी )
- ३) अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी गाळे घेण्याकरीता अर्थसहाय्य देणे.
- ४) अपंग व्यक्तींसाठी विनाअट घरकुल देण्याची योजना.
- ५) कर्णबधीर अपंग व्यक्तींना कॉक्लीया इम्प्लांट करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
- ६) अपंग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षणासाठी ( संगणकीय प्रशिक्षणासाठी वैयक्तिक अनुदान देणे.)
- ७) अपंग व्यक्तींचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने सोलर कंदील ,सौरबंब,सौरचूल,बायोगॅस प्लांट इत्यादी घरगुती गरजांसाठी अर्थसहाय्य देणे.
- ८) अपंग व्यक्तींना शहर व वाहतूक बसेसमध्ये मोफत पासेस देणे.
- ९) अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता ५०% सवलत देणे.
- १०) अपंग-अपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहानपर अनुदान देणे.

- ११) अपंग शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता शेतीविषयक औवजारे ,मोटारपंप,विहीरी खोदणे,गाळ काढणे,पाईपलाईन करणे, मळणीयंत्र,ठिंबक सिंचन इत्यादीसाठी व बी-बियाणांसाठी अर्थसहाय्य देणे.
- १२) अपंग शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी ( शेळीपालन,कुक्कूटपालन,वराहपालन,मत्स्य व दुग्ध व्यवसाय ) इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे.
- १३) अपंग शेतकऱ्यांना फळबागासाठी सहाय्य अनुदान देणे.
- १४) मतिमंद व्यक्तींकरीता नॅशनल ट्रस्टमार्फत राबविण्यात येणाऱ्या निरामय योजनांचे हप्ते ( प्रिमियम ) भरणेकरीता अर्थसहाय्य देणे.
- १५) अपंग विद्यार्थ्यांना गणवेश तसेच विशेष शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.
- १६) अपंग विद्यार्थ्यांना सर्व समावेशक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरीता त्यांच्या मदतनिसांना मदतनिस भत्ता देणे.
- १७) उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देणे.
- १८) केंद्र शासनाचा लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी पुर्वतयारीकरीता स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम देणे.
- १९) निराधार/निराश्रीत व अतितीव्र अपंग व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता देणे.
- २०) अपंग व्यक्तींना विद्युत जोड,नळकनेक्शन ,झोपडी दुरुस्ती इत्यादीसाठी विनाअट अनुदान देणे.
- २१) अपंग महिलांसाठीच्या सक्षमीकरणाच्या योजनांना अर्थसहाय्य देणे.
- २२) सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या पिडीत अपंग महिलांना त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
- २३)अपंग व्यक्तींना दूर्धर आजाराच्या वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य देणे. उदा. कॅन्सर,क्षयरोग,मेंदूचे विकार, हृदय शस्त्रक्रिया इत्यादी.
- २४) व्यंग सुधार शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करणे.
- २५) अंध विद्यार्थ्यांना वाचक व लेखनिकासाठी अर्थसहाय्य करणे.
- २६) कर्णबधीरांसाठी दुभाषकांची व्यवस्था करणे.
- २७) शाळा बाहय अपंगांना रात्रशाळेमध्ये शिक्षण देणे.
- २८) अपंग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे.
- २९) अतितीव्र अपंगांच्या पालकांना अर्थसहाय्य देणे.
- ३०) अपंग महिलांच्या सुरक्षितेसाठी हेल्पलाईन तयार करणे.
- ३१) अपंग बेरोजगाराच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देणे.
- ३२) भिक्षेकरी अपंगांना भिक मागण्यापासून परावृत्त करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
- ३३) अपंग विद्यार्थी व अपंग खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे.
- ३४) अपंग प्रमाणपत्र वितरीत करण्याकरीता विशेष मोहिम व शिबीरांचे आयोजन करणे.

स्थानिक स्वराज्य संस्थानी अपंग व्यक्तीसाठी राखून ठेवलेल्या ३% निधीतून कार्यान्वीत करावयाच्या सामुदायीक किंवा वैयक्तिक लाभाच्या उपरोक्त योजना, जिल्हा परिषदां व पंचायत समित्यांनी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी निर्गमित केलेल्या दिनांक १८ नोव्हेंबर, २०१५ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यांत आलेल्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समित्यांच्या सल्ल्याने घ्याव्यात व सदरचा अपंगाकरीता राखीव ठेवण्यांत येणारा ३% निधी उपरोक्त योजनांवर खर्च करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१११९१३१७०९१४२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( पां.रा.खोटेरे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) सर्व मंत्री/राज्यमंत्री, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा, विधानभवन, मुंबई.
- ५) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद, विधानभवन, मुंबई.
- ६) मा. मुख्य सचिव यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, मंत्रालयीन सर्व विभाग.
- ८) आयुक्त, अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ९) मा. लोकआयुक्त कार्यालय, नवीन प्रशासन भवन, १ ला मजला, मादाम कोमा मार्ग, मुंबई-३२
- १०) सर्व विभागीय आयुक्त,
- ११) सहाय्यक आयुक्त विकास (सर्व)
- १२) महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखा परिक्षा) मुंबई. (५ जादा प्रतीसह)
- १३) महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखा परिक्षा) नागपूर. (५ जादा प्रतीसह)
- १४) महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई. (५ जादा प्रतीसह)
- १५) महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखा व अनुज्ञेयता) नागपूर (५ जादा प्रतीसह)
- १६) जिल्हाधिकारी, सर्व.

- १७) अध्यक्ष, जिल्हा परिषद सर्व,
- १८) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
- १९) सह सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २०) गटविकास अधिकारी, पंचायत समिती, (सर्व) (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्या मार्फत)
- २१) निवड नस्ती /वित्त-३